

— 2) a) Spr. 3983 und auch PĀNKAT. I, 203 (Spr. 647). — b) RĀGA-TAR. 6, 324. fg. (an der ersten Stelle ed. Calc. कौटिन्या, Tr. कौटिन्य; an der 2ten ed. Calc. richtig कौटिल्य, Tr. कौटिल्य).

कौटीगव im pl. ist der pl. zu कौटीगव्य.

कौणाप 1) BHĀG. P. 10, 12, 29. कौणापः कुणापाशिनो रात्साः । कौणापे निर्वित्स्तदीया इति वा Schol.

कौणाप PĀNKAV. BR. 13, 4, 11.

कौएद्य (von कुएष) n. Stumpfheit VARĀH. BR. S. 50, 26.

कौपितन् im pl. ist der entsprechende pl. zu कौपितन्य.

कौपितन्य Verz. d. Oxf. H. 128, a, 13. 278, a, 10. 310, a, 27. Gājadeva 142, a, 3.

कौएडीवृष्ट m. pl. N. eines Volkes MBu. 6, 2410. कुएडीवृष्ट ed. Bomb. कौतुक 1) कौतुकात् KATUĀS. 60, 190. प्राणां दृत्कौतुकः 32, 214. स° adj. (f. श्री) voller Erwartung 33, 110. 61, 227. 63, 39. सौकौतुकम् adv. 34, 172. — 3) Fest, feierliche Ceremonie Vṛddha-KĀN. 11, 10. कौतुकाबद्धतो-रणा पूः (vgl. कौतुकतोरणा) BHĀG. P. 10, 30, 39. श्रीत्यानिककौतुकाप्लव 7, 4. कृतकौतुका (vor der Hochzeit) KATHĀS. 103, 188. Verz. d. Oxf. H. 122, b, 24. °भृत् die Hochzeitsschnur tragend, mit der H. geschmückt KATHĀS. 51, 223.

कौतुकपुर n. N. pr. einer Stadt KATHĀS. 34, 152.

कौतुकमङ्गल, कृतं (गृह्ण) BHĀG. P. 10, 36, 10. कृतकौतुकमङ्गला an der die Ceremonie mit der Hochzeitsschnur vollbracht worden ist 33, 11.

कौतुकागर KATHĀS. 31, 221. 103, 189.

कौतुकिन् (von कौतुक) adj. Interesse an Etwas nehmend, neugierig KATHĀS. 34, 52. कोक्यूनोर्विघटनसंघनकौतुकी कृतः Sān. D. 122, 8.

कौतुमार s. u. कौचुमार.

कौतूलत 3) Fest MBu. 1, 7918.

कौतूलता f. = कौतूल Neugier R. 7, 76, 35.

कौतस 1) adj. zu Kutsa in Beziehung stehend RV. PRĀT. 8, 11. कृत्स् Ind. St. 8, 136. — 2) patron. des Durmitra und Sumitra RV. ANUKR. °प्रतिग्रह Verz. d. Oxf. H. 13, a, 41.

कौयुग sg. patron. Verz. d. Oxf. H. 23, a, 32. 378, a, 14. Pārāçarja 35, b, 13. 15. — कौयुगोक्तं ध्यानम् 24, a, 2.

कौस्त्रीय m. pl. N. einer Schule Ind. St. 3, 278 (कौनकीया!).

कौस्ति wohl N. pr. eines Flusses BHĀG. P. 12, 1, 37.

कौप adj. (f. ई): पवस् Spr. 2774, v. l. श्रपः (acc. pl.) Sān. D. 103, 20.

कौपीन 1) MBu. 12, 4219. Spr. 3791. KATHĀS. 73, 383. — 2) PĀNKAT. III, 98 gehört zu 1); vgl. Spr. 1821. — 3) Schandthat MBu. 3, 2684.

कौप्य, तोप् VARĀH. BR. S. 26, 7.

कौबेर (dieses die richtige Schreibart) s. कौवेर.

कौमार 1) a) विहृतः: BHĀG. P. 10, 11, 58. 14, 61. °विक्रम Verz. d. Oxf. H. 137, a, No. 267. पति heisst der eigentliche Gatte (im Gegens. zum Nebengatten), weil er eine Jungfrau heimführte, KATHĀS. 77, 55. — b) धर्मा: Verz. d. Oxf. H. 266, b, 16. — 2) a) Verz. d. Oxf. H. 81, a, 42. 19, a, 25. — 3) BHĀG. P. 10, 11, 58. 14, 61. शेषव्यक्तिमार्थोवनाय्यवस्थादि SARVADARÇANAS. 143, 14. Jungfräulichkeit: °ब्रह्मचारिणी KATHĀS. 66, 155. — 4) m. a) wohl N. pr. eines Berges MBu. 6, 426; vgl. कुमारपर्वत. — b) pl. die Anhänger der Grammatik des Kumāra Verz. d. Oxf. H. 162, b, 3.

कौमारतत्त्व (कौ० + तत्त्व) n. der über die Pflege und Erziehung handelnde Abschnitt in einem medicinischen Werke Verz. d. Oxf. H. 307, b, 32. — Vgl. u. कौमारभृत्य.

कौमारपर्वत m. N. pr. eines Berges Verz. d. Oxf. H. 82, a, 21. — Vgl. कौमार 4) a).

कौमारभृत्य lies (von कुमारभृत्य).

कौमारिका lies adj. 1) Mädchen —, Töchter liebend; = कुमारीन्द्रेष्वत् Schol. MBu. 1, 4054. — 2) zu Kumāra in Beziehung stehend: तत्त्व Verz. d. Oxf. H. 108, b, 36. 109, a, 25.

कौमारिल adj. zu Kumārila in Beziehung stehend, von ihm verfasst: शास्त्र Schol. zu PRAB. 20, 9.

कौमुद 2) a) NAISH. 22, 43. सौकौमुदीक (शशिन्) KATHĀS. 53, 104. — b) ज्ञागर Verz. d. Oxf. H. 87, a, 40. — d) = कुमुदती Nymphaea esculenta BHĀG. P. 10, 63, 18. — e) N. pr. eines Flusses Verz. d. Oxf. H. 249, a, 9. — f) abgekürzter Titel verschiedener Werke Verz. d. Oxf. H. 182, b, 33. 201, a, No. 480. 278, a, 11. 292, a, 9; vgl. काल०, कृत्य०, कृत्या०, ज्योतिष्कौमुदी, स्मृति० und u. 2) a).

कौमुदीप्रधार m. Bez. eines best. Spiels Verz. d. Oxf. H. 217, b, 40.

कौमुदीप्रभा f. Titel eines Commentars HALL 6.

कौमादकी BHĀG. P. 10, 78, 8. Verz. d. Oxf. H. 137, a, No. 266. R. ed. GORR. 4, 30, 9; vgl. मोदकी.

कौमकर्णी m. patron. von कुमकर्णी BHĀTT. 13, 120.

कौमध्य m. patron. des Babhuṛu PĀNKAV. BR. 15, 3, 13.

कौराएक s. कौराएक.

कौरव 1) VARĀH. BR. S. 4, 24. fg.

कौरव्य am Schluss, die ed. Bomb. des MBu. liest 14, 2784 कौरव्य (also voc.) गा०.

कौरुकृत्य vgl. gaṇa अनुशतिकादि zu P. 7, 3, 20.

कौसुपञ्चाल, nach gaṇa अनुशतिकादि zu P. 7, 3, 20 hätte man °ग-ञ्चाल erwartet, wie auch ÇAT. BR. 1, 7, 2, 8 gelesen wird.

कौसुपयि Verfasser von AV. 7, 38 ANUKR.

कौर्पि m. = कौर्य VARĀH. BR. 4, 7.

कौर्म 1) कौर्म sc. अवतारे BHĀG. P. 11, 4, 18. कौर्म sc. पुराणे SARVADARÇANAS. 72, 8. श्रासन eine best. Art des Sitzen Verz. d. Oxf. H. 11, a, N. 1.

कौल 1) a) angestammt, ererbt: भृत्ये BHĀG. P. 12, 3, 36. — b) die Stelle gehört zu 2). — 2) Verz. d. Oxf. H. 92, a, 18. — 3) ebend. 91, a, 18. 21.

°मार्ग (vgl. कुलमार्ग) 88, b, 26. नौलो धर्मः dass. 91, a, 20.

कौलपत्य n. nom. abstr. von कुलपति R. 7, 39, 2, 38. 39. 47.

कौलव = कौलव VARĀH. BR. S. 99, 4, 6.

कौलत्र n. die angestammte —, ererbte Art und Weise zu leben PURVAKĀTAKĀSUĀKA 3 in HAEB. Anth. 237. — Vgl. कुलत्र.

कौलार्चन्द्रोपिका f. Titel einer Schrift; s. u. मृदुमांस.

कौलाल n. Tipperwaare ACY. GRUJ. 4, 3, 19.

कौलावलीय n. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 93, a, 25.

कौलिक 2) a) VARĀH. BR. S. 87, 20. — c) Verz. d. Oxf. H. 91, b, 5, 21. 92, a, 32. 94, b, 37. वौलिकेन्द्र 92, a, 12.

कौलिकतत्त्व n. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 93, a, 26.

कौलिन्द, नरपति VARĀH. BR. S. 4, 24.